

## क्रांतीदिनानिमित्त बार्टीमार्फत महाड येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य जनतेला सार्वजनिक पानवठ्यांवर पाणी पिण्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्याकरीता दि. 20 मार्च 1927 रोजी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला. या क्रांती दिनाच्या स्मरणार्थ दि. 18 ते 20 मार्च 2018 दरम्यान महाड चवदार तळे येथे जमणाऱ्या लाखो अनुयायांकरीता बार्टीमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मा. ना. मंत्री श्री राजकुमार बडोले यांचे मार्गदर्शनाखाली विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास श्री अनंत गीते, मा. ना. केंद्रीय मंत्री, अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रम मंत्री, भारत सरकार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री राजकुमार बडोले, मा. ना. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे भूषविणार आहेत. सदर कार्यक्रमास खालील मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे,

- श्री. दिलीप कांबळे, मा. ना. राज्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ, महाराष्ट्र राज्य
- श्री. रविंद्र चव्हाण, मा. ना. राज्यमंत्री, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड जिल्हा.
- श्रीमती आदिती तटकरे, मा. अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद.
- श्री. श्रीरंग बारणे, मा. लोकसभा सदस्य.
- श्री. जयंत पाटील, मा. विधानपरिषद सदस्य.
- श्री. सुनिल तटकरे, मा. विधानपरिषद सदस्य.
- श्री. अनिल तटकरे, मा. विधानपरिषद सदस्य.
- श्री. निरंजन डावखरे, मा. विधानपरिषद सदस्य.
- श्री. बाळाराम पाटील, मा. विधानपरिषद सदस्य.
- श्री. भरत गोगावले, मा. विधानसभा सदस्य.
- श्री. सुरेश लाड, मा. विधानसभा सदस्य.
- श्री. धैर्यशील पाटील, मा. विधानसभा सदस्य.
- श्री. प्रशांत ठाकूर, मा. विधानसभा सदस्य.
- श्री. मनोहर भोईर, मा. विधानसभा सदस्य.
- श्री. सुभाष पाटील, मा. विधानसभा सदस्य.
- श्री. अवधुत तटकरे, मा. विधानसभा सदस्य.
- श्रीमती स्नेहलताई जगताप कामत, मा. नगराध्यक्षा, महाड नगरपालिका.
- श्री. दिनेश वाघमारे (भाप्रसे), सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य
- श्री. मिलिंद शंभरकर (भाप्रसे), आयुक्त समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य.

दि. 18 ते 20 मार्च 2018 दरम्यान बार्टीचे समतादूत महाड चवदार तळे परिसरात खालील 3 विषयांवर आधारित पथनाटय सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणार आहेत,

1. भारतीय संविधान
2. महाडचा मुक्तिसंग्राम
3. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य

दि. 19 व 20 मार्च 2018 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे खालील प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,

- दि. 19/3/2018 रात्रौ. 9 ते 12 वा. प्रा. प्रकाशकुमार वानखेडे व कलाकार समूहामार्फत भिमा तुझ्या जन्मामुळे नाटक सादरीकरण
- दि. 20/3/2018 स. 9 ते दु. 1 वा. महाराष्ट्राचा बालव्याख्याता शार्दुल सोनवले याचे फुले-शाहू-आंबेडकरी विचार मांडणारे प्रबोधनात्मक व्याख्यान
- दि. 20/3/2018 दु. 1 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
- दि. 20/3/2018 दु. 1 ते 1.30 वा. अभिवादन :- चवदार तळे, क्रांतीस्तंभ व छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा.
- दि. 20/3/2018 दु. 1.35 ते 1.40 वा. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत
- दि. 20/3/2018 दु. 1.40 ते 1.50 वा. प्रास्ताविक, महासंचालक, बार्टी.
- दि. 20/3/2018 दु. 1.50 ते 2.15 वा. प्रमुख अतिथी भाषणे.
- दि. 20/3/2018 दु. 2.15 ते 2.25 वा. श्री. राजकुमार बडोले, मा. ना. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
- दि. 20/3/2018 दु. 2.25 ते 2.30 वा. आभार
- दि. 20/3/2018 दु. 2.30 ते सायं. 4.30 वा. सुप्रसिद्ध गायक श्री. अनिरुद्ध वनकर यांचा आंबेडकरी गाण्यांचा शाहिरी जलसा
- दि. 20/3/2018 सायं. 4.30 ते सायं. 6.30 वा. श्री. राहुल भंडारे दिग्दर्शित स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नाटकाचे सादरीकरण.

तरी महाड येथे जमणाऱ्या सर्व अनुयायांनी सदर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती.

श्री. कैलास कणसे (भापोसे)  
महासंचालक  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन  
व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे.